

nicht gut passt.

ऋवान् 2) vielmehr *nicht trocken* (3. ऋ + वान्), *frisch, vollsaftig*: ऋ-
प्रकल् MBu. 2, 704.

ऋवात् zwischenliegend KULL zu M. 1, 74. *fortlaufend* Sāu. D. 278.
319. 142, 19 (hierher auch H. 233). *je ein anderer, — verschiedener*: नित्यनैमित्तिकोपासनाना चावातरफलं पितूलोकसत्पलोकप्राप्ति वे-
वान्तास. (Allah.) No. 8. विसम्मालयोः कमलकुमुदवद्वातरगेदा ह्येः Ni-
lak. zu MBu. 13, 4554 (hierher auch H. 1126, Sch.). Ueber ऋवातरेऽ
s. weiter unten u. इडा 2).

ऋवाप (von ऋप mit ऋव) s. डुरवाप.

ऋवार् TS. 7, 3, 16, 1. ३, ३, 2. Kāth. 34, 16.

ऋवारुण (3. ऋ + वा०) adj. *nicht Varuṇa gehörig* TBr. 3, 2, 4, 5.

ऋवावत् m. *ein Sohn, den der Vater mit einer Frau aus seiner Kaste
zeugt, die vorher mit einem andern Manne gelebt hat*, Devala bei KULL.
zu M. 10, 5.

ऋवासृङ् (ऋव + सृङ्) adj. *dessen Hörner nach unten gebogen sind*
TS. 2, 1, 8, 5.

ऋवि 1) Sp. 498, Z. 2 lies 10, 8, 31 st. 10, 8, 11. WEBER (Ind. St. 5, 344)
fasst hier das Wort in der Bed. von *Schafnutter*. — 2) a) f. BHAG. P. 10,
70, 29. — Vgl. ऋवि und पञ्चवि.

ऋविक् 1) f. ऋविका KATHĀS. 32, 42.

ऋविकटोरणा (ऋविकट + उ०) wohl Bez. *der für den Beschäler einer
Schafeerde erhobenen Abgabe*.

ऋविकल्यन् (3. ऋ + वि०) adj. *nicht ruhmredig* DAÇAK. 2, 4.

ऋविकल Spr. 631.

ऋविकल्पम् (von 3. ऋ + विकल्प) adv. *ohne sich lange zu besinnen*
KATHĀS. 94, 137.

ऋविकार् m. *Abwesenheit einer Veränderung* VS. PRÄT. 4, 128. adj. *kei-
ner Veränderung unterliegend* 3, 9.

ऋविनित् MBu. 1, 231. ein Sohn Kuru's 3740. fg.

ऋविनीणा so v. a. ऋविनित. ऋन् ÇAT. Br. 1, 6, 1, 14, 16.

ऋविग्निवाण्यकचतुर्थी (ऋ० + वि० + च०) f. *Bez. eines best. vierten Tu-
ges*: °त्रत Verz. d. Oxf. H. 34, a, 35.

ऋविग्नवत् (ऋ० + त्रत) n. *Bez. einer best. Begehung am 4ten Tage
der — Hälfte des Phālguna* Verz. d. Oxf. H. 38, a, 42.

ऋविचत्य॑ so v. a. ऋविचत्य॑ TS. 4, 2, 5, 3.

ऋविचारम् (von 3. ऋ + विचार) adv. *ohne sich lange zu bedenken* VA-
RĀH. Br. S. 78, 20.

ऋविचित्रत्स (3. ऋ + विचित्रत्स) adj. *nicht esst lustig* KHĀND. UP. 8, 7, 1.

ऋवितय 1) adj. SPR. 363. ऋवितयोक् र् *wahr machen* so v. a. *erfüllen*:
ग्राज्ञाम् 748. — 2) n. ohne Cäsur Ind. St. 8, 396. 417. 421. fg.

ऋवितर् BUAG. P. 11, 4, 10.

ऋवितर्क m. N. pr. eines Mannes TIRAN. 53.

ऋविदत् (3. ऋ + वि०) m. N. pr. eines Sohnes des Çatadhanvan
HARIV. 2037, v. l. — Vgl. ऋतित.

ऋविदीध्यु vgl. 1. धी mit वि.

ऋविद्या als Çakti Verz. d. Oxf. H. 149, b, 38. WEBER, RĀMAT. UP.
325. fg. 381.

ऋविद्विष्ये (3. ऋ + वि०) dat. inf. AV. 1, 34, 5.

ऋविधवा Ind. St. 5, 194. 294. 301. 308. VARĀH. BRH. S. 70, 11. 103, 2. 8, 11.

ऋविनीत, f. ऋा genauer *ein unsittliches Frauenzimmer*; vgl. auch
HALĀ. 2, 341.

ऋविपर्यप् (von 3. ऋ + विपर्यप्) *nicht fehlschlagen, — vereitelt werden*:
भगवतीनोतिर्विपर्यप्यिष्यति MĀLATIM. 107, 3. 4.

ऋवियल MBu. 3, 14700.

ऋविभक्त (3. ऋ + वि०) adj. 1) *nicht vertheilt, nicht geschieden* BHAG.
13, 16. *पस्याविभक्तं वसु — सकृष्टैः* so v. a. *gemeinschaftlich, auch den
Genossen angehörend* MBu. 3, 259. R. 4, 7, 7. 7, 11, 32. 23, 13. 34, 41. —

2) *keine Theilung vorgenommen habend, in Gütergemeinschaft lebend* M.
9, 215. so v. a. *ein nächster Verwandter* Schol. zu KĀTJ. ÇA. 8, 6, 36. —

3) *unverändert* AIT. Br. 8, 1.

ऋविभक्तिन् s. विभक्तिन्.

ऋविभू m. N. pr. eines Sohnes des Garuḍa MBu. 3, 12984, Lesart
der ed. Bomb. für ऋभिः.

ऋविमुक्त 2) vgl. WEBER, RĀMAT. UP. 329. fgg. 333. 337. 344. fgg. Verz. d.
Oxf. H. 10, a, 9, 42, a, 7, 44, a, No. 101. 76, a, 14. ऋविमुक्तेश्वर् *eine Form Çiva's*
DAÇAK. 114, 4. ऋविमुक्तेश्वरलिङ्ग Verz. d. Oxf. H. 64, a, 37. 70, a, 20. °निरु-
क्ति f. Titel eines Werkes HALL 133. — 3) m. Bein. Çiva's BHAG. P. 10, 66, 29.

ऋविमूढ (3. ऋ + वि०) adj. Bez. *einer Art von R̄shi* MBu. 1, 7683.
चिमूढ SUND. 3, 5.

ऋवियोग (3. ऋ + वि०) m. *Nichttrennung, das Nichtverlustiggehen*;
mit instr.: ऋसुभिः DAÇAK. in BENF. Chr. 193, 17. sg. *Nichttrennung der
Geliebten*: °त्रत n. Bez. *einer best. Begehung* Verz. d. Oxf. H. 34, b, 8.
ऋविरति *das Hängen an den Sinnesobjecten* JOGAS. 1, 30.

ऋविलग्नम् (von 3. ऋ + विलग्न) adv. *ohne hängen zu bleiben* VARĀH.
BRB. S. 43, 20.

ऋविलग्नित adj. *unaufgehalten* KATHĀS. 124, 193. °तम् adv. *ohne Ver-
zug* 32, 352. 37, 143. 103, 133. fälschlich ऋव० ३३, १, 118, 31.

ऋविविदिषा (3. ऋ + वि०) f. *Mangel an Wissbegierde* TATTVAS. 30.

1. ऋविवेक KAP. 1, 55. 57. 3, 68.

2. ऋविशेष (3. ऋ + वि०) m. *Ununterschiedenheit* KAP. 1, 6.

2. ऋविशेष (wie eben) adj. *ununterschieden* KAP. 3, 1. 4. unter den Sy-
nonymen von तन्मात्रा TATTVAS. 13; vgl. JOGAS. 2, 19.

1. ऋविश्वास, स्वानीविते ऋप्यविश्वासस्तेषां ये राजसंश्रयाः Spr. 3183. R.
3, 52, 48.

2. ऋविश्वास, ऋविश्वासम् adv. *misstrauisch* Spr. 236.

ऋविष 2) vgl. तविष, ताविष.

ऋविस्यल, die ed. Bomb. des MBu. liest auch 3, 934 ऋवेस्यल.

ऋवीनित् m. N. pr. = ऋविनित् *ein Sohn Karamdhama's* MĀRK. P.
123. fgg. ऋवीनित in den Unterschriften der Adhjāja.

ऋवीत (3. ऋ + वीत) adj. *unangetastet, unberührt* RV. 4, 48, 1.

ऋवक Z. 3 lies 1, 31, 13.

1. ऋवृति Spr. 238.

ऋवितिक (von 3. ऋ + विति) adj. *keinen Lebensunterhalt habend* KA-
THĀS. 114, 86. *keinen Lebensunterhalt gewährend*: देश Spr. 237.

ऋवेकाचार्य m. N. pr. eines Mannes HALL 203. — Vgl. ऋम्बक.